

छावणीतील जनावरांसाठीच्या अटी
शर्ती सुधारीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक :- एससीवाय-२०१३/ प्र.क्र.१/म-७
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १५ जानेवारी, २०१३.

- पहा :- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक :- एससीवाय-२०११/
प्र.क्र.२१९/म-७, दिनांक:- ३ जानेवारी, २०१२.
२) शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक :- एससीवाय-०४/
प्र.क्र.४३/म-११, दिनांक १९ एप्रिल, २०१०.
३) आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांचे पत्र क्रमांक वैवि /
अ-७/(१७) /१२२५-१३६५/२००८ पसं १४ दिनांक ६.८.२००८.

शासन निर्णय :-

शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक :- एससीवाय-०४/प्र.क्र.४३/म-११, दिनांक १९ एप्रिल, २०१०. अन्वये चारा डेपो व जनावरांच्या छावण्याबाबत अटी, शर्ती व कार्यपद्धती विहित केलेली आहे. तसेच संचालक, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांचे पत्र क्रमांक वैवि / अ-७/(१७) /१२२५-१३६५/२००८ पसं १४ दिनांक ६.८.२००८ अन्वये छावणीतील जनावरांना घावयाचे पशुखाद्य विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने पुढील संदर्भात या पुर्वीचे आदेश अधिक्रमीत करून खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे:-

अ) छावणीतील जनावरांच्या शेणाची विल्हेवाट लावण्याचे स्वतंत्र तसेच जबाबदारी छावणी चालक संस्थेची /छावणी चालविणाऱ्या व्यक्तीची राहिल व त्यापोटी त्यांना देय असलेल्या रकमेतून कोणतीही वजाती करण्यात येऊ नये.

ब) छावणीतील जनावरांच्या खाद्यात पेंड आठयड्यातून किमान तीन दिवस (एक दिवसाआड) आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे यांनी निश्चित केलेल्या प्रमाणात देण्यात यावे.

क) छावणीची अंतिम देयके अदा करण्यापूर्वी ५ % रक्कम राखून ठेवण्यात यावी व तपासणीअंती रक्कम अदा करण्यात यावी.

जनावरांच्या छावण्यांच्या बाबतीतील इतर अटी व शर्ती पूर्वी प्रमाणेच कायम राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संश्लोक संकेतांक २०१३०३१५१५३१५०४९९९ असा आहे.



(प्रदीप सी. इंदुलकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी,

संचालक पशुसंवर्धन, पुणे

मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती, म-७ कार्यासन, महसूल व वन विभाग.